



TIMES OF INDIA, AURANGABAD  
WEDNESDAY, AUGUST 26, 2020

TIMES NATION

# Downpour disrupts life in many states

Rain, Floods Kill 3 In K'taka, 8 In Telangana

## Cabinet nod to increasing sugar cane FRP by ₹10

New Delhi: The Centre on Wednesday decided to increase the

## Working capital norms relaxed to help discoms

8

**INDIAN INSTITUTE OF SCIENCE EDUCATION AND RESEARCH PUNE**  
**RECRUITMENT JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)**  
 Institute invites online applications from Indian nationals having excellent academic record for the position of "Junior Engineer - Electrical" (Level-4, Unreserved).  
 For detailed information about emoluments, requirements and submission of online application, please visit [www.iiserpune.ac.in](http://www.iiserpune.ac.in) and click on the link "Opportunities - Technical Administration". The last date for submission of online application is September 10, 2020.  
 Advt. No. 39/2020/1158/PR/ECT/19.08.2020 Registrar

**NATIONAL HEALTH SYSTEMS RESOURCE CENTRE**  
 Technical Support Initiative with National Health Mission Ministry of Health & Family Welfare, Government of India  
 National Health Systems Resource Centre (NHSRC), New Delhi, on behalf of Ministry of Health & Family Welfare (MoHFW) is seeking applications from eligible candidates for the following positions:  
 • Senior Consultant Public Health Policy & Planning (NHM)  
 • Senior Consultant Health Policy & Planning (NHM)  
 • Senior Consultant Capacity Building (NHM)  
 • Senior Consultant / Consultant (NHM)  
 • Finance Controller (NHM-Finance)  
 The Terms of Reference (TOR) and other details of the positions are available on websites [www.nhsrcindia.org](http://www.nhsrcindia.org), [www.mohfw.nic.in](http://www.mohfw.nic.in), and [www.nhpindia.org](http://www.nhpindia.org). Application form must reach by 09-Sep-2020 by email (as mentioned in the website) only. Please ensure to mention post applied for on the application form, without which the application form will not be accepted.  
 Sd/- Principal Administrative Officer, NHSRC

**PUBLIC NOTICE**  
 IT IS HEREBY DECLARED THAT, the property more particularly described in the Schedule written herein under, heretofore referred to as the "said property" is owned by Shri. Vinayak Specific Pvt. Trust (heretofore referred to as the Owners). The Owners have filed Special Civil Suit No. 887 of 2011 before Hon. Mr. Civil Judge Senior Division, Pune at Pune and sought relief in respect of the said property and also for setting aside the decree dated 22.04.2009, passed in Spl. C.S. No. 203/2009. The Owners have learnt that certain illegal occupants of the said property are trying to deal with the said property claiming rights therein. It is hereby informed to the Public at large that no person has been authorised by the Owners to transact or deal with the said property or any rights raised therein. In the event, any transaction is entered in respect of the said property without the consent of the Owners, the same shall be illegal and be subject to challenge by the Owners as above noted.  
 Hence this Notice.  
**SCHEDULE**  
 All that piece and parcel of land bearing City Survey no. 214, Suburban Path, Takka Pune City District Pune, within limits of Pune Municipal Corporation and within the jurisdiction of Registration Sub District Takka Havli District Pune.  
 Date: 19-08-2020  
 Adv. D. V. Sarulkar,  
 204, Gopalnagar, Revenue Colony,  
 17/08 Shivajinagar, Pune - 411004 (M)

**PUBLIC NOTICE**  
 Notice hereby given that all that piece & parcel of Plot No. 85 area measuring 208.53 sq. Meters and construction having built-up area of 128.74 sq. Meters erected thereon out of City Survey No. 12/1, corresponding City Survey No. 793 area measuring 205.00 sq. Meters, situated at village Anandvalli, Nashik is owned by Mrs. Anita Rajendraprasad, Mr. Rajendraprasad Duranprasad Modi. The said property was purchased by the said property from Mr. Rajeshwar Tamhankar and Mrs. Rama Rajeshwar Tamhankar. Deed dated 31/03/1994 executed in favour of Mrs. Anita Rajendraprasad and Mrs. Rama Rajeshwar Tamhankar is duly registered at the office of Hon. Sub-Registrar, Nashik-2, at No. NSN2-1105/1994.  
 In the submission of the said owners the above said documents & its original Registration Receipt were kept at their house, which are misplaced / untraceable. Thus, any person's hand's the above said document & challenge by the said owners is required to submit the same at our office address mentioned below or any person's having any claim/objection against the said property or any person's having any claim/objection against the period of 07 (Seven) days. If no one has any objection within the said period, it will be considered that no claim/objection regarding the above said document and its original Registration Receipt will be entertained in the future.  
 This notice is given at Nashik, Date 19/08/2020.  
 Mr. Gulab Dadaji Aher, Advocate  
 101/1-05, Thakker's Building,

**CONNECT BRASSAND**  
**QUADRANT TELEVENTURES LIMITED**  
 CIN: L00000MH1948PLC197474  
 Regd. Office: Autocare Compound, Azad Road, Aurangabad - 431005  
 Corporate Office: 9-71, Industrial Area, Phase VII, Mohali - 160056, Punjab  
 Tel: +91-172-5090000, E-mail: [secretarial@infoconnect.com](mailto:secretarial@infoconnect.com)  
[www.connectonline.in](http://www.connectonline.in)  
**NOTICE OF 73rd ANNUAL GENERAL MEETING**  
 Notice is hereby given that the 73rd Annual General Meeting (AGM) of the members of Quadrant Televentures Limited (the "Company") will be held through Video Conferencing (VC) and other Audio Visual Means (OAVM) on Friday, September 18, 2020 at 12:00 PM in compliance with circular Number 30-2502 dated May-20-2020 issued with Circular number 14/020 dated April 08-2020, 17/2022 dated April 13, 2020 and all other applicable laws and circular issued by the Ministry of Corporate Affairs and circular number 28/2019-DCC-FD/CMDH/KIR/PP/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to invoke the subscribers as set forth in Notice of the AGM.  
 In accordance with the said circulars Notice of 73rd Annual General Meeting along with Copy of Annual report for financial year 2019-20 will be sent only through email to all the Members whose e-mail addresses have duly been registered with the Company (Depository Participant).  
 Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by entering to the Company's Registrar and Share Transfer Agent (STA), Citicore Corporate Services Limited, Suburban Building, No. 1 Club House Road, Chennai-600002.  
 The Copy of Annual Report along with the Notice of the AGM will be made available on Company's Website [www.connectonline.in](http://www.connectonline.in) in website of stock exchange i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and SEBI website of Central Depository Services Limited (CDSL) at [www.cdslindia.com](http://www.cdslindia.com).  
 The Company will provide the facility to its members to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting and e-voting at the AGM. The instructions on the process of e-voting, including the manner in which the members holding shares in physical form or the who have not registered their e-mail addresses can cast their votes through e-voting, will be provided as part of the notice of the 73rd AGM.  
 By the order of Board of Directors  
 For QUADRANT TELEVENTURES LIMITED  
 PLACE: MOHALI  
 DATE: August 19, 2020  
 GURJAY RAPOOR  
 COMPANY SECRETARY

**SBI STATE BANK OF INDIA**  
 RETAIL ASSETS CENTRAL PROCESSING CENTER  
 Patel Plaza, N.D. Patel Road,  
 Opp. BSNL Office, Nashik 422002  
 Tel. 6253-2223008 Fax-2561361  
**POSSESSION NOTICE**  
 Whereas the undersigned being the Authorized Officer of State Bank of India RACPC Nashik branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 said published had issued Demand Notices issued to the Borrowers, on the dates mentioned against their respective names under section 13(2) of the said Act, calling upon the said borrowers to pay the aggregate amounts mentioned in the said Notices together with the interest thereon at contractual rate and incidental expenses, costs, charges incurred and to be incurred, w.e.f the dates mentioned against their respective names. The relevant details are as under:-

Sr No	Name of the borrower, property holder as the case may be	Outstanding (Rs. & as on Date	Date of Demand	Date Of Possession	Description of Immovable Properties
1.	Mr. Chandrakant Pandurang Hivale	Rs. 17,87,857/- As on 28/02/2020 + interest	26/02/2020	19/08/2020	Flat No 5, Rajashri Flora, 3rd Floor, Plot no. 1, Sr. No. 33/3, Kamabwade, Near ITI Signal, Opp. Vishwas Co- opp Bank, Nashik - 422008
2.	Mr. Amol Ramkrishna Shinde & Mr. Vishnu Popat Fidoil (Guarantor)	Rs. 6,07,735/- As on 26/01/2020 + interest	20/01/2020	18/08/2020	Flat No.03, First Floor, Vishwas Apartment, Plot No. 36, Sr. No. 54/2A, Behind Manadar Temple, Datta Nagar, Chunchale Shwar, Ambad Nashik.

The borrowers having failed to repay the amounts, notice is hereby given to the borrowers in particular & to the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described above in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on the dates mentioned against the name of the respective borrowers. The borrowers mentioned herein above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealing with the properties mentioned against the respective properties together with interest thereon at contractual rates and incidental expenses, costs, charges incurred and to be incurred. The borrower's attention is invited to the provisions of Sub Section (6) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of Further, State Bank of India is now proceed to sell the above mentioned properties to recover Bank's dues by following the procedure laid down in the said Act and the said Rules. In the meanwhile the Concerned borrowers their legal heirs/representatives, as the case may be are hereby called upon to repay the respective outstanding dues of Bank as mentioned above charges incurred and to be incurred by the undersigned while taking possession of the assets / property and thereafter within a maximum period of 30 days from the date of this notice and get their properties released from the bank. In case the concerned borrowers / their legal heirs / representatives fail to pay the dues of the bank within the period of 30 days from the date of this notice, the Authorized Officer(s) of the bank will proceed further to sell the respective assets/properties for realising bank's dues and for take other measures as deemed laws in force for the time being entirely at the cost and the risk of the concerned borrowers and their guarantors and their legal heirs / representatives as the case may be.  
 Date - 19/08/2020

and the first since March 19  
 2003-04-04 City Bank, Germany (S  
 each and England (S) have had  
 more different clubs appear in  
 the front of the competition.

**NATIONAL COUNCIL FOR TE HUMAN RESOURCE DEVELOPMENT**  
 Plot No. G-7  
 No. NCTE-Est015  
 The National Council for Te Human Resource Development from eligible candidates for Recruitment basis:  

S. No.	Name of the post
1	Assistant
2	Stenographer Grade
3	Stenographer Grade
4	Data Entry Operator
5	Lower Division Clerk

 2. The details of post(s), important dates and other the official website of the are advised to go through available on the official v have, to make online app The schedule for online ap  
**STARTING DATE**  
**CLOSING DATE**  
 3. Number of vacancies m  
 4. The NCTE reserves the r of the posts advertised, if t

**Business Bank**  
 RE - AUCTION / A  
 Sealed Offers are invited from the WHERE IS AND WHAT IS BASIS Co. Op. Bank Ltd., Nashik Road Assets & Enforcement Of Security Authorized Officer has decided the for recovery of dues under powers  

Sr No	Name of the borrower, property holder as the case may be	A/c Osta Amt.
1.	M/s. C & M Potry Services, Partners- 1) Vijay M. Disuza, 2) Richard M. Disuza (Late), 3) Rudolf A. Lima	A/c. 2.09 + 01
2.	M/s. C & M Farming Ltd. Partners- 1) Vijay M. Disuza, 2) Richard M. Disuza (Late), 3) Rudolf A. Lima	A/c. 5.2 + 01 01

 • Earnest Money deposit (refer DD/PC in favour of "The Bureau will be paid on EMD amount etc  
 • Inspection of the Property - C of the Authorized Officer.  
 • Last Date for Submission of C Authorized Officer on or before Nashik Road and such e-view  
 • Date and Time of Opening th Office of the bank at Abad

### सराज यांच्यावर अंत्यसंस्कार

बई : संगीतमार्तंड पंडित जसराज वर गुरुवारी अंत्यसंस्कारात येणार आहेत. सोमवारी अमेरिकेमध्ये निधन झाले. ते रॉचे होते. बुधवारी त्यांचे पार्थिव त आणण्यात आले. जुहु येथील सजवळच्या स्मशानभूमीमध्ये अखेरचा निरोप देण्यात येईल. मवारी पंडित जसराज यांना वकाराचा तीव्र झटका आला. वर उपचार करण्याचा प्रयत्न त आला मात्र तो यशस्वी झाला सरकारी परवानग्या घेतल्यानंतर री त्यांचे पार्थिव मुंबईत आणले. गुरुवारी सकाळी १०.३० ते ३ पर्यंत वसोळा येथील त्यांच्या घरी रसिकांना अंतिम दर्शन घेता त्यानंतर बंदुकीच्या २१ फेरी त्यांना सलामी देण्यात येईल. गेय इतमामात त्यांना अखेरचा देण्यात येईल. विलेपार्ले पश्चिम पवनहंसजवळील स्मशानभूमीध्ये वर अंत्यसंस्कार करण्यात येणार अशी माहिती पंडित जसराज कुटुंबीयांतर्फे देण्यात आली.

# काळी पिवळीची भेट हुकली

## तान्हा पोळ्यालाही नागपुरात शांतता

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

पोळ्याच्या पाडव्याला 'खासी, खोकला, रोगराई घेऊन जागे मारबत', म्हणत मिरवणूक निघते. इतवारीतील नेहरू चौकात काळ्या आणि पिवळ्या मारबतीची भेट होते. हे दोन्ही क्षण यावर्षी अनुभवताच आले नाही. दोन्ही मारबतीची भेटाचा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी, कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जमणारी हजारीची गर्दीही नव्हती. इतक्या वर्षात पहिल्यांदा तान्हा पोळ्याच्या दिवशी महाल, इतवारी परिसरातील नागरिकांनी शांतता अनुभवली.

कोरोनाच्या पाचव्या भूमीवर यंदा मारबत मिरवणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे मस्कासाध येथील तन्हाणे तेली समाजाची पिवळी मारबत तसेच बारदाना मार्केटमधील काळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली नाही. अत्यंत साधपणाने पूजा करून



जवळच्याच मोकळ्या जागेवर दहन करण्यात आले. त्यानंतर कोलारा येथे राख विसर्जन झाले. या संपूर्ण प्रक्रियेत सुरक्षित वावरचा फज्जा उडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने सहकार्य केल्याची भावना तन्हाणे तेली समाज नागोबा मारबत देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश गौरकर यांनी व्यक्त केली.

उत्सुकतेचा विषय असते. मिरवणूक पाहायला, अनुभवायला आनूबाजूच्या खेड्यापाड्यातील मंडळी येतात. त्यामुळे या परिसरातील लहान रस्त्यांच्या कडेला, घरांवर हजारी बऱ्याचो गर्दी असते. यंदा हे चित्र नव्हते.

### इतना सन्नाटा क्यू हे भाई?

दरवर्षी तान्हा पोळ्याला निघणारी मारबत मिरवणूक ही महाल, इतवारी परिसरातील नागरिकांसह नागपूरकरांसाठी

### कोरोना घेऊन जागे मारबत..!

तान्हा पोळ्याच्या दिवशी सकाळी चौकाचौकात मेढे जाळण्याची पद्धत आहे. त्यानुसार बुधवारी विविध चौकांमध्ये नागरिकांनी मेढे जाळले. त्यावेळी 'कोरोना घेऊन जागे मारबत'च्या घोषणा देण्यात आल्या.

## शर्वशीर्ष पठण ऑनलाइन

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाकडून स्वात दरवर्षी शर्वशी पंचमीला होणारे सामूहिक शर्वशी पठण यंदा ऑनलाइन होणार आहे. कोरोनाच्या मीवर मंडळाने हा निर्णय घेतला आहे. प्रतिनिधिक च्या सहभागाने २३ ऑगस्टला पहाटे सहा वाजता शर्वशी पठण आणि महाअरती संपन्न होणार आहे, ढळ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.



क्वाइट टेलिक्नेक्स मर्यादित  
 CIN: L00000MH1946PLC197474  
 नोंदणीकृत कार्यालय: ऑटोकार्स कॅम्पाऊंड, अदालत रोड, आँगगावड - 431005  
 कॉर्पोरेट ऑफिस: बी -71, इंडस्ट्रियल एरिया, फेज सातवा, मोहाली - 100005555, पंजाब  
 दूरध्वनी: + 91-172-5090000. ई-मेल: secretarial@infotelconnect.com  
 www.connectzone.in

### 73 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की क्वाइट टेलिक्नेक्स लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवारी, 18 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) आणि अन्य ऑडिओ व्हिडिओ अल साधन (ओएव्हीएम) च्या माध्यमातून शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 दुपारी 12:30 वाजता आयोजित केलेली आहे. शासकीय परिपत्रक दिनांक 1 एप्रिल 2020 रोजी काढलेल्या परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 रोजी लागू असलेले सर्व कायदे व परिपत्रक मंत्रालयाने जारी केले. एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे या परिपत्रकांच्या अनुषंगाने 73 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्षाच्या सन 2019-2020 च्या वार्षिक अहवालाची प्रत केवळ त्यांच्या सदस्यांना ईमेलद्वारे पाठविली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते विधिवत कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता नोंदविला नसेल त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्टद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेल्या रॉअर्सच्या संदर्भात आणि कंपनीच्या रजिस्ट्रारकडे पत्र लिहून प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या रॉअर्सच्या संदर्भात नाव नोंदणी करण्याची विनंती केली आहे. रॉअर ट्रान्सफर एजंट ('आरटीए'), कॅमो कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड, सुहमपपम बिल्डिंग, क्रमांक 1 क्लब हाऊस रोड, चेन्नई-600002 हे आहेत.

एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या संकेतस्थळावर [www.connectzone.in](http://www.connectzone.in), बीएसई लिमिटेड च्या वेबसाइट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) वर उपलब्ध करून दिली जाईल. [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) वर एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-मतदान या दोन्ही माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा कंपनी आपल्या सदस्यांना देईल. ई-मतदान प्रक्रियेसंदर्भातील सूचना, ज्यामध्ये भौतिक स्वरूपात रॉअर्स असलेले सभासद किंवा ज्यांनी आपला ई-मेल पत्ता नोंदविला नाही ते अशा पद्धतीने ई-वोटिंगद्वारे आपले मत नोंदवू शकतात, अशा सूचना ७३ व्या वार्षिक सर्व साधारण सभे संदर्भात देण्यात आलेल्या आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशाने मर्यादित  
 गोविंद कपूर  
 कंपनी गोपनीयता क्वाइट टेलिक्नेक्स

स्थान: मोहाली  
 तारीख: 19 ऑगस्ट, 2020

नमुना क्र. आयएमसी - २५ ए

क्षेत्रीय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र  
 वायव्य संसद कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा  
 २०१३ च्या कलम १५ आणि कंपनी (संशोधन)  
 अधिनियम २०१४ चे नियम ४५ प्रकरणात  
 आणि

राष्ट्रगोपिंद फाटिलावाकर अँड केमिकल लिमिटेड,  
 नोंदणीकृत कार्यालय: नवीन मोंडा, मांढरे, महाराष्ट्र,  
 ४३१६०२

अर्जदार  
 सर्वसाधारण जमनेस येथे सुविधा करण्यात येते की, 0६  
 ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण  
 सभेत नमु. विशेष तरावानुसार कंपनीचे खाजगी  
 भागिदार कंपनीमध्ये रूपांतरासाठी कंपनीचे केंद्र  
 शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४  
 संदर्भातित्या त्यातील नियमांनुसार अर्ज करण्याचे योजिले  
 आहे.

कंपनीच्या सदस्या परिबर्तनाने कोणत्याही व्यक्तीच्या  
 हितसंबंधात कोणतीही बाधा येत असल्यास त्यांनी  
 रदांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या  
 प्रतीज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजिस्टर्ड पोस्टाने सन  
 सूचनेच्या प्रकाशनाच्या ताखेपेक्षा १४ दिवसांच्या  
 आत (क्षेत्रीय संचालक, सहकार मंत्रालय, मुंबई क्षेत्र  
 एअरपोर्ट, ५ वा मजला, १००, नवीन इंधण, मुंबई  
 ४००००२) बरोबरी कार्यालयात दाखवावी तसेच एक प्रत  
 अर्जदार कंपनीला काळी नमुद केलेल्या नोंदणीकृत  
 कार्यालयात पाठवावी.

अर्जदारांच्या बाबतीने व इतरिता  
 राष्ट्रगोपिंद फाटिलावाकर अँड केमिकल लिमिटेड,  
 (नोंदणीकृत कार्यालय: नवीन मोंडा, मांढरे, महाराष्ट्र - ४३१६००)  
 सागर श्रीराम बिडवार  
 (संचालक)  
 (ईमेल: ०२०२५८४)  
 नोंदणीकृत कार्यालय: नवीन मोंडा,  
 मांढरे, महाराष्ट्र - ४३१६०२

दिनांक: २०.०८.२०२०  
 घडणूक: मांढरे

वटा  
 रणी  
 २५,  
 बिन  
 शान  
 त्ती.  
 रयंत  
 डीत  
 धम  
 ० ए.  
 देले.  
 बरी  
 जात  
 ण,  
 त्या  
 ङळ  
 पये  
 णा  
 री



**MADRAS FERTILIZERS LIMITED**  
(A Government of India Undertaking)  
Regd. Office: Manali, Chennai 600 066.  
CIN: L32011TN1966G0005469 Website: www.madrasfert.co.in

**NOTICE**  
NOTICE is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 28th August 2020 at Chennai inter-alia to consider, approve and adopt the restated Audited Financial Accounts for the year ended March 31, 2020 and the restated unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.

Chennai  
21.08.2020  
U Saravanan  
Chairman & Managing Director

**DOLAT INVESTMENTS LIMITED**  
Regd. Office: No. 141, Center Point, Somnath, Daman, Daman & Diu- 396210  
Corp. Off: 301-308, Bhagwati House, Plot A/19, Veera Desai Road, Andheri (W), Mum - 400058  
Tel: 91-22-2673 2602; Fax: 91-22-26732642; CIN: L67100DD1983PLC004760;  
Website: www.dolatinvest.com; E-mail: post@dolatinvest.com;

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 26<sup>th</sup> August, 2020, inter-alia, to consider and take on record, the unaudited financial results (Consolidated & Standalone) for the 1<sup>st</sup> quarter ended 30<sup>th</sup> June, 2020 and to consider payment of interim dividend and to transact any other business with the permission of Chair.

The Interim Dividend, if declared, shall be paid to the equity shareholders of the company whose name appear on the register of Members of the company or in the records of the depositories as beneficial owners of the shares as on Thursday, September 03, 2020 which is the Record date fixed for the purpose.

The information is also available on the website of the Company at www.dolatinvest.com as well as on the website of BSE Ltd at www.bseindia.com.

For Dolat Investments Limited  
Sandeepkumar G. Bhanushali  
Company Secretary & Compliance Officer

Date: 20<sup>th</sup> August, 2020  
Place: Mumbai

**CENTURY EXTRUSIONS LIMITED**  
CIN: L27203WB1968PLC043705  
Regd Office: 113, Park Street, N Block, 2<sup>nd</sup> Floor, Kolkata- 700016  
Website: www.centuryextrusions.com  
E-mail: secretary@centuryextrusions.com

**NOTICE OF THE 32ND ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION**  
1. Notice is hereby given that the **Thirty Second (32nd) Annual General Meeting** of the Members of the Company will be convened on **Saturday, the 12th day of September, 2020 at 11:00 A.M.** Indian Standard Time ("IST"), through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, No. 17/2020 and No. 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 09th day of September, 2020 to 12th day of September, 2020, (both days inclusive).

2. The Notice of the 32nd AGM and the Annual Report of the Company including the financial statements for the financial year ended 31st March, 2020 ("Annual Report") has been sent by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent, namely CB Management Services (P) Ltd. ("RTA") or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. The requirements of sending physical copy of the Notice of the 32nd AGM and the Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular.

3. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of 09th day of September, 2020 may cast their vote electronically, as set out in the Notice of the 32nd AGM through electronic voting system ("remote e-Voting") of Central Depository Services (India) Limited (CDSL).

4. In line with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 32nd AGM of the company has been uploaded on the website of the company, viz. www.centuryextrusions.com. The notice can also be accessed from the website of the Stock Exchanges namely National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and Bombay Stock Exchange Limited (BSE) at www.bseindia.com respectively as well as on the website of the Central Depository Services (India) Limited (CDSL) the agency for providing the remote electronic voting at www.evotingindia.com.

5. The remote e-voting system begins on 09th September, 2020 at 9:00 A.M. (IST) and ends on 11th September, 2020 at 5:00 P.M. (IST) During this period, shareholders of the Company, holding shares either in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. 09th September, 2020 may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

6. Any person who acquires shares and becomes Member of the Company after dispatch of the AGM Notice and holding shares as on the cut-off date i.e. 09th September, 2020 may obtain the login ID and password by sending a request at www.evotingindia.com. Or rtat@cbmsl.com.

7. Members are requested to express their views/send their queries in advance mentioning their name, DP ID and Client ID number/Folio No., email ID, mobile no. at secretary@centuryextrusions.com till 4 p.m. (IST) on Thursday 10th September, 2020. Members who would like to ask question during the 32nd AGM of the Company need to register themselves as a speaker by sending their request preferably along with their question mentioning their name, DP ID and Client ID number/Folio No., email ID, mobile no. to the company's email address at secretary@centuryextrusions.com till 4 p.m. (IST) on Thursday 10th September, 2020.

8. Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the company/Company's RTA, can get the same registered and obtain notice of the 32nd AGM of the company along with the Annual Report for the financial year ended 31st March, 2020 and/or login details for joining the 32nd AGM of the Company through (VC/OAVM) facility including e-voting, by sending a scanned copy of the following documents by the email to the company's RTA's email id: rtat@cbmsl.com.

a. A signed request letter mentioning your Name, Folio Number and complete Address; b. Self - attested scanned copy of PAN Card; c. Self - attested scanned copy of any document (such as Aadhar Card, Driving License, Voter ID card, passport) in support of the address of the member as registered with the company.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, or call 1800225533. The above-mentioned information is being issued for the information and benefit of all the members of the company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

For Century Extrusions Limited  
Rohit Kumar  
Company Secretary

Place: Kolkata  
Date: 20.08.2020

**Panache Innovations Limited**  
CIN: L5100MH1981PLC312742  
Regd. Office: A3/201A, Babosa Industrial Park, Mumbai-Nashik Highway (NH3) Saravali Village, Bhiwandi Thane 421302 Maharashtra  
Email: info@panachemodera.com  
Contact No: 8291529934  
Website: www.panachemodera.com

**NOTICE**  
Pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 25th August, 2020, at 11:00 am at Unit No. 201/B1, Raheja Plaza-1, L.B.S. Marg, Ghatkopar West, Mumbai 400086 inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter ended 30th June, 2020. Further, details are also available on Company's website www.panachemodera.com as well as Stock Exchange's website i.e. www.bseindia.com.

By Order of the Board  
For Panache Innovations Limited  
Date: 19/08/2020  
Place: Mumbai  
Priyank Sangoi  
CS & Compliance Officer

**MIRC ELECTRONICS LIMITED**  
Regd. Off: "Onida House", G-1, M.I.D.C., Mahakali Caves Road Andheri (E), Mumbai - 400 093  
CIN: No. L32300MH1981PLC023637  
website: www.onida.com

**NOTICE**  
NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of MIRC Electronics Limited ("Company") will be held on September 10, 2020 at Mumbai inter-alia to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2020. In terms of MIRC Electronics Limited - Code for Insider Trading & Fair Disclosure of Unpublished Price Sensitive Information, the trading window for dealing in the securities of the Company is closed for the directors, designated employees and others covered under the Code from July 01, 2020 to September 12, 2020 (both days inclusive).

For MIRC Electronics Limited  
Sd/-  
Lalit Chendvankar  
Head - Corporate Affairs, Legal & Company Secretary  
Place : Mumbai  
Date : 20.08.2020

**SUYOG TELEMATICS LIMITED**  
CIN: L32109MH1995PLC091107  
Registered Office: 41, Suyog Industrial Estate, 1st Floor, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 | Tel: 022-25795516  
Website: www.suyogtelematics.co.in | Email: investor@suyogtelematics.co.in

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby inform you that the meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday, August 27, 2020**, at the registered office of the Company inter-alia, to consider and approve the unaudited financial results for the first quarter (Q1) ended June 30, 2020. Further, details are also available on the website of the Company i.e. www.suyogtelematics.co.in as well as on the website of BSE Limited where Company is listed i.e. www.bseindia.com.

Further, in compliance of Company's code of conduct for prevention of insider trading, the trading window for dealing in securities of the Company has been closed from Wednesday, July 01, 2020 up to 48 hours from the conclusion of the meeting.

For Suyog Telematics Limited  
Sd/-  
Rahul Kapur  
Place: Mumbai  
Company Secretary and Compliance Officer

Date: August 19, 2020  
Place: Mumbai

**LAKSHMI PRECISION TOOLS LIMITED**  
CIN: U28939TZ1966PLC000559  
Regd. Office : 504, Avinashi Road, Peetamedu Post, Coimbatore - 641004.  
Phone: 0422 - 6173500 E-mail: acctsec@lptindia.com  
Website: www.lptindia.com

**54<sup>th</sup> AGM TO BE HELD IN VIDEO CONFERENCE/OAVM MODE**

Dear Member(s),

1. Shareholders may note that the 54th Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened at 02.00 PM IST, on Friday, the 18th Day of September, 2020 through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice which will be circulated for convening the AGM. In view of the continuing Covid-19 pandemic and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder read with General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular(s)") the Board of Directors have decided to convene and conduct the AGM through VC/OAVM facility without the physical presence of the Members at a common venue.

2. The Notice of the 54th AGM and the Annual Report for the year 2020, including the Financial Statements for the year ended 31st March, 2020 ("Annual Report") will be sent only by e-mail to all those members, whose e-mail addresses are registered with the Company/RTA or with their respective Depository Participants ("DP"), in accordance with the MCA Circular(s) as mentioned above. Members can join and participate in the 54th AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 54th AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the 54th AGM are provided in the Notice of the 54th AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

3. Notice of the 54th AGM and the Annual Report will be made available on the website of the Company i.e., www.lptindia.com.

4. Members holding shares in physical form who have not registered their e-mail addresses with the Company / RTA can obtain Notice of the 54th AGM, Annual Report and/or login details for joining the 54th AGM through VC/OAVM facility including e-voting, by sending scanned copy of the following documents by e-mail to green@skdc-consultants.com:

a. Request e-mail mentioning your name, folio number and complete address  
b. Copy of the Share Certificate (Front & Back)  
c. Self-attested scanned copy of the PAN Card; and  
d. Self-attested scanned copy of any document (Such as Aadhar card, Driving License, Voter ID, Passport) in support of the address of the Members as registered with the Company.

5. Members may also kindly note that the company has fixed Friday, 11th September, 2020 as the cut-off date for determining the members for participate in the AGM.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars.

Coimbatore  
20.08.2020

For LAKSHMI PRECISION TOOLS LIMITED  
NETHRA J.S. KUMAR  
Chairperson

**Divi's Laboratories Limited**  
CIN: L24110TG1990PLC011854  
Regd. Office: 1-72/23P/DIVIS/303, Divi Towers, Cyber Hills, Gachibowli, Hyderabad - 500 032. Ph: 040-23786300  
E-mail: mail@divislab.com URL: www.divislab.com

**NOTICE OF THE 30<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES TO THE SHAREHOLDERS**  
NOTICE is hereby given that the 30<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of Divi's Laboratories Limited ("the Company") will be held on **Monday, 14 September, 2020 at 10.00 A.M. IST** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI dated May 12, 2020 (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business that is as set out in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast at <https://meetings.kinftech.com>. Members attending the AGM through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the standalone and consolidated financial statements for the financial year 2019-20, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto (i.e. Annual Report 2019-20), have been sent on 19 August, 2020 through electronic mode to the Members of the Company whose email addresses are registered with the Company's Registrar and Transfer Agent ("RTA") / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website at [www.divislab.com](http://www.divislab.com) and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively, and on the website of Company's RTA, KFin Technologies Private Limited ("KFinTech") at <https://evoting.karvy.com>.

**Instruction for remote e-voting and e-voting during AGM:**  
The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely, using the electronic voting system of KFinTech on the dates mentioned herein below ("remote e-voting"). Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM ("Insta Poll") and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through Insta Poll. The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions including details of user id and password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC / OAVM.

The manner of remote e-voting and voting by Insta Poll by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the Company [www.divislab.com](http://www.divislab.com) and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively, and on the website of KFinTech, at <https://evoting.karvy.com>.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting:	9:00 a.m. (IST) on Thursday, 10 September, 2020
End of remote e-voting:	5:00 p.m. (IST) on Sunday, 13 September, 2020

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Monday, 07 September, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at AGM and voting through Insta Poll.

**Manner of registering / updating email addresses as below:**

a) Members holding shares in physical mode and who have not registered / updated their email address with the Company are requested to register / update the same by writing to the Company's RTA, KFinTech with details of full name and attaching a self-attested copy of PAN card at [ainward.ris@kinftech.com](mailto:ainward.ris@kinftech.com).

b) Members holding shares in dematerialized mode who have not registered their e-mail addresses with their Depository Participant(s) (DPs) are requested to register / update their email addresses with the DPs with whom they maintain their demat accounts.

c) After due verification, the Company / KFinTech will forward their login credentials to their registered email address.

Any person who becomes a member of the company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut off date may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the AGM, which is available on Company's website and KFinTech's website.

Such members may cast their votes using the e-voting instructions, in the manner specified by the Company in the Notice of AGM.

**The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.**

The procedure for remote e-voting is available in the Notice of AGM. In case of any query relating to e-voting, members may refer to the "Help" and "FAQs" available at <https://evoting.karvy.com> or write to [ainward.ris@kinftech.com](mailto:ainward.ris@kinftech.com). In case of grievances connecting with the facility of remote e-voting, please contact Mr. P. Nageswara Rao, Manager, Kfin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032. Ph: +91 40 67161526, E-mail: nageswara.raop@kinftech.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 08 September, 2020 to Monday, 14 September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

Place : Hyderabad  
Date : August 20, 2020

For Divi's Laboratories Limited  
M. Satish Choudhury  
Company Secretary

**BF INVESTMENT LIMITED**  
Regd. Off.: Mundhwa, Pune Cantonment, Pune-411036  
CIN : L65993PN2009PLC134021  
Website : www.bfilpune.com  
Tel: +91 20 2672 5257  
Email : Secretarial@bfilpune.com

**11<sup>th</sup> Annual General Meeting**

This notice is being published in compliance with the provisions of General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) and the provisions of the applicable laws we hereby notify as follows:

1. The 11<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), on Wednesday, September 30, 2020 at 11:30 a.m. (I.S.T.) to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

2. Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2019-20:

(a) will be sent to all Shareholders by email, whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) and

(b) will also be uploaded on the website of the Company at [www.bfilpune.com](http://www.bfilpune.com), websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited, [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited, [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the website of CDSL, [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

3. Manner of registering / updating email addresses:

a) Shareholders holding shares in Physical Form are requested to provide a signed request letter mentioning Folio No., Email ID, Name of the Shareholder, self attested copy of PAN Card by email to [pune@linkintime.co.in](mailto:pune@linkintime.co.in).

b) Shareholders holding shares in dematerialised form (DEMAT) are requested to register or update their email addresses and mobile number with their relevant depository participant(s).

4. Manner of casting vote(s) through e-voting:

a) Shareholders will have an opportunity to cast their vote(s) remotely on the business as set forth in the Notice of the AGM through e-voting system.

b) The manner of voting remotely by shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice of the AGM to the shareholders. The details will also be made available on the website of the Company, [www.bfilpune.com](http://www.bfilpune.com).

c) In case the shareholders have not registered their email addresses, on successful registration of email address as specified above, an email containing the login credentials for casting votes through e-voting shall be sent to the shareholders.

This Notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.

For further information/clarifications/assistance, shareholders are requested to contact to the Company at the below mentioned address:

The Secretarial Department,  
BF Investment Limited  
Mundhwa, Pune Cantonment, Pune-411 036, Maharashtra, India  
Tel. No. +91-20-2672 5257  
Email: Secretarial@bfilpune.com

For BF Investment Limited  
Sd/-  
S.R.Kshirsagar  
Company Secretary

Place : Pune  
Date : August 20, 2020

**PEE CEE COSMA SOPE LTD.**  
CIN: L24241UP1986PLC008344  
Regd Office: G-108, Padam Deep, Sanjay Place, Ashok Prasad Tel.No.0562-2527332  
Fax.No.0562-2527329, e-mail: pccosmalisting@doctorsoap.com, Website: www.doctorsoap.com

**NOTICE OF 33RD A.G.M AND REMOTE E-VOTING**  
Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting of the Members of Pee Cee Cosma Sope Limited will be held on Wednesday, 30th September, 2020 at 3.30 P.M. by way of Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with the applicable provisions of the Companies Act 2013 and in compliance with the procedure prescribed in Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India.

The Company is pleased to provide its members facility to attend AGM through VC, exercise their right to vote at the AGM by electronic means and the business will be transacted through remote e-voting prior to and during the AGM. The members holding shares as on September 23rd, 2020 including those who will not receive electronic copy of the annual report due to non-availability of their email address with the company can exercise their right to vote by following the instructions that will be given in the AGM notice. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depositories.

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Members holding shares in Dematerialised mode are requested to provide name, Depository Participant ID and client ID, mobile number, email address, scanned copies of self-attested client master or consolidated account statement through email on [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

Further, members are requested to update their bank details with the Company /RTA (Skyline Financial Services Ltd. by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio no., bank account details, self attested copy of PAN card and a cancelled cheque leaf with pre printed name of the member (first shareholder) of the Company through email on [info@skylinerta.com](mailto:info@skylinerta.com) OR [pccosmalisting@doctorsoap.com](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

The members who have not registered their email addresses with the company are requested to register their email with the company to receive e-communication from the company. For registering email address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio number, mobile number, email address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested Pan and Aadhar Card through email on shareholders at [pccosmalisting](mailto:pccosmalisting@doctorsoap.com)

## सीमाप्रश्नाबाबत

## भारत-चीन राजनैतिक चर्चा

नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील वर्तमान करार आणि शिष्टाचार यानुसार दोन्ही देशांमधील राहिलेले प्रश्न त्वरेने सोडविण्याचे गुरुवारी दोन्ही देशांनी मान्य केले, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याबद्दल दोन्ही देशांमध्ये राजनैतिक स्तरावर नव्याने चर्चा झाली त्यानंतर ही बाब स्पष्ट करण्यात आली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील विद्यमान स्थितीबाबत भारत व चीन यांच्यात स्पष्ट आणि सखोल चर्चा झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. सीमा प्रश्नावर सल्लागार व समन्वय बाबतच्या यंत्रणेच्या चौकटीत चर्चा करण्याचे आदेशाचे श्रीवास्तव यांनी सांगितले. द्विपक्षीय संबंधांमध्ये अधिक सुधारणा होण्यासाठी सीमेवरील भागात शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे यावर दोन्ही देशांचे मतैक्य आहे. नियंत्रण रेषेवरून सैन्य पूर्णपणे मागे घेण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले, असेही ते म्हणाले.

# स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर

## नवी मुंबई देशात तिसरे; छोट्या शहरांमध्ये कराड देशात प्रथम

### लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

**नवी दिल्ली /मुंबई** : नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्या राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील १३ असे एकूण १७ पुरस्कार मिळवून 'हॅट्ट्रिक' साधली आहे. मोठ्या राज्यांच्या मानांकनात राज्याला दुसरा क्रमांक मिळाला असून, सर्वाधिक स्वच्छ शहराचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबईला, तर एक लाखपेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविल्या आहे.

नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या उपस्थितीत गुरुवारी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,



राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळाच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मारुतेंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी उपस्थित होते.

नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक चार पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार मिळवत राज्याने आपली घोडदौड कायम राखली आहे. सलग तीनही वर्षी सर्वाधिक

पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. या सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखपेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे. पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा

### अन्य पुरस्कार असे...

● २५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून, तर स्वच्छतेसाठी नाटीव्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे.

● गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरीर शहरालादेखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५० हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे.

● देहू डेव्ह कॅन्टेन्ट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

● अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांमध्ये राज्यातील ३१ शहरांचा समावेश आहे. ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत, तर २५ नॉन अमृत शहरांपैकी २० शहरे राज्यातील आहेत.

● कचरामुक्त राष्ट्रीय तारकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे.

शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार तर शाश्वत स्वच्छता शहर म्हणून

जेजुरी, तर नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला.

# अपयशी नेतृत्वामुळे अमेरिकी नागरिकांचे

## जीवन आणि रोजगाराचे नुकसान

### कमला हॅरिस यांचा आरोप

#### पीटीआय, वॉशिंग्टन

**अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष** डोनाल्ड ट्रम्प यांनी दुःखद घटनांना राजकीय हत्यार बनवले आहे. त्यांच्या अपयशी नेतृत्वाने लोकांचे जीवन आणि त्यांचे रोजगार यांना नुकसान पोहोचवले आहे, असा आरोप डेमोक्रेटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी केला.

उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी स्वीकार केल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी 'डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिवेशनात आपले मत मांडले. ट्रम्प यांच्या अनयशी नेतृत्वाने लोकांचे जीवन आणि त्यांचे रोजगार यांना नुकसान पोहोचवले आहे, म्हणून आता आपल्याला अशा अध्यक्षीय निवड करायची आहे जे वेगळे, चांगले आणि महत्त्वपूर्ण काम करतील, असे राष्ट्राध्यक्ष जे आपल्या सगळ्यांना रवेत, कृष्णवर्णी, लॅटिन, आशियायी, स्वदेशी लोकांना एकत्र आणतील. उच्चल भविष्य मिळविण्याच्या सामूहिक इच्छाशक्तीसाठी आपण एकत्र येऊ,

असे आवाहन हॅरिस यांनी केले. हॅरिस यांनी जो बायडेन यांना निवडून देण्यासाठी या वेळी आवाहन केले. त्या म्हणाल्या, वंशभेदावर



### उमेदवारीवर शिवकामोर्तब

कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी स्वीकार केल्याचे जाहीर केले. अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण पदासाठी उमेदवारी मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकी महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय आणि अफ्रिकन अमेरिकनसुद्धा आहेत. ३ गोव्हेनमंताला होणाऱ्या निवडणुकीत त्या विजयी झाल्याच्या त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. 'आपण अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी स्वीकारत आहोत, असे जाहीर केले.

कोणतेही 'वॅक्सिन' नाही. आपल्यालाच वंशभेद दूर करायचा आहे. आपल्या पुढील पिढीला त्यापासून दूर ठेवायचे आहे. जो

## ‘रिअॅलिटी शो’सारखा - ओबामा

न्यू यॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा वापर 'रिअॅलिटी शो'प्रमाणे केल्याचा आरोप करताजाव, ते या पहाला व्हाय देऊ शकले नाहीत, कारण त्यांची तेवढी क्षमता नव्हती, अशी घणाघाती टीका अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.

कॅलिफोर्नियाच्या कमला हॅरिस या बुधवारी एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाने उपाध्यक्षपदासाठी औपचारिकरीत्या नामांकित केलेल्या पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती ठरल्या. त्याच्या काही वेळ आधी डेमोक्रेटिक पक्षाच्या आमासी राष्ट्रीय परिषदेत ओबामा यांचे भाषण झाले. ते देशाचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते.

माजी उपाध्यक्ष जो बायडेन यांची यापूर्वीच अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. येत्या ३ गोव्हेबरला



अध्यक्षपदाची निवडणूक पुढा लढवणाऱ्या ट्रम्प यांच्यावर ओबामा यांनी कठोर टीका केली. 'या पदासाठी लढत असलेल्या दोन्ही लोकांसोबत मी ओव्हल कार्यालयात काम केले आहे. माझे उत्तराधिकारी माझ्या दृष्टिकोनाचा स्वीकार करतील किंवा माझी धोरणे कायम ठेवतील अशी मी कधीही अपेक्षा केली नव्हती', असे ते म्हणाले.

अध्यक्षपदी गांभीर्याने काम करण्यात ट्रम्प कदाचित रस घेतील अशी मला आशा होती, मात्र त्यांनी कधीच तसे केले नाही, अशीही टीका ओबामा यांनी केली.

बायडेन आपल्याला सर्वांना एकत्र आणून अर्थव्यवस्था उभी करताना कोणी मागे राहणार नाही याची काळजी घेतील. तसेच या

महासाथीकाही एकत्रितपणे सामना करतील, असा विश्वासही हॅरिस यांनी व्यक्त केला. हॅरिस यांनी आपल्या आईच्या आठवणीही जागवल्या.

## शक्तिपरीक्षणात अनुपस्थित ४ आमदारांकडून भाजपची स्पष्टीकरणाची मागणी

**जयपूर** : राजस्थान विधानसभेत गेल्या शुक्रवारी झालेल्या शक्तिपरीक्षणासाठी पक्षादेश जरी केल्यानंतरही अनुपस्थित राहिलेल्या पक्षाच्या ४ आमदारांकडून भाजपच्या प्रदेश शाखेने गुरुवारी स्पष्टीकरण मागवले. स्पष्टीकरण देण्यासाठी या चौघांना जयपूरला बोलावण्यात आले होते.

विधानसभा अधिवेशनात हजर राहण्यासाठी पक्षाच्या आमदारांना व्हिप जारी करण्यात आला होता, श्रद्धांजली वाहिल्यानंतर विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर ४ आमदार सभागृहातून निघून गेले, असे विरोधी पक्षनेते गुलाबचंद काटारिया यांनी सांगितले. सभागृहाचे कामकाज गुपीत १ वाजता सुरू झाले, मात्र गोपीचंद मीणा, कैलशा मीणा, हरेंद्र निनामा व दामोदर मीणा हे ४ आमदार अनुपस्थित होते.

## ‘विशिष्ट संघटनांवर

## बंदी घालण्याबाबत

## निर्णय नाही'

**बंगळूर** : बंगळूरुत ११ ऑगस्टच्या रात्री हिंसचाराचा उद्रेक झाला होता त्यामध्ये बंदी घालण्याचा विशिष्ट संघटनांवर हात घालण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत कर्नाटक सरकारने गुरुवारी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे राज्याचे विधि आणि संसदीय कामकाजमंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली, परंतु आता प्राप्त आमच्याकडे कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही त्यामुळे याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, या प्रश्नावर केवळ चर्चाच करण्यात आली आहे, असे मधुस्वामी म्हणाले. बैठकीत सर्व याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणले. त्यासाठी कायदात सुधारणा करणे आवश्यक असल्यास ती करण्यास आम्ही करणार नाही, असेही ते म्हणाले. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा या हिंसाचारात हात असल्याचा आरोप होत आहे.

**MANAPPURAM HOME FINANCE LTD.**

**मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड**

**पूर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा. लि.**

सीआयएन : १५१९३३६२०१०पीआयसी०३११७९

नोंदणीकृत कार्यालय : IV/ ४७०९ (बुना) डब्ल्यू/६३७९ (नवीन) मनप्पुरम हाऊस बलापाड थ्रिपूर, केरळ-६००५६७

कॉर्पोरेट कार्यालय : कानाकिया वॉल स्ट्रीट, ए-ब्लिग, तिसरा मजला, अंबेरी-कुर्ला रोड, अंबेरी (पु.), मुंबई-४०००३३, महाराष्ट्र, भारत. फोन नं. : ०२२-६६२११०००, वेबसाइट : www.manappuram.com

**मागणी सूचना**

याद्वारा सूचना देण्यात येते की, खालील ऋणकोनी कंपनीकडून त्यांच्याद्वारा प्राप्त केलेल्या कर्जा सुविधेची मूळल व ग्याज रकमेची परतफेड करण्यास कसूर दाखविली आहे आणि कर्जाचे नॉन-परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) म्हणून वगीकरण करण्यात आले आहे. वित्तीय मतेची सुरक्षितता आणि पुनर्बननेच्या कलम १३(२) आणि सुखा हित कायदा, २००२ ची अंमलबजावणी अंतर्गत याखाली तपशीलवारपणे दिल्यानुसार उन्नत ऋणकोनीय माहितीमाल्यर्थ याआतिरकत त्यांच्याद्वारा कंपनीकडे तरतूद केल्यानुसार त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर या जाहीर सूचनेद्वारा त्यांच्याकरिता निर्गमित केलेल्या दिनांकित सूचनेद्वारा कळविण्यात येत आहे.

क्र.	ऋणको/ सह-ऋणको/ हमीदार/ लोन अकाउंट नंबर/ शाखा	सुराक्षित मत्तेचे वर्णन ज्याकरिता स्वारस्य दाखविण्यात आले आहे	एनपीए तारीख	सूचना पाठविल्याची तारीख व अदत रक्कम
१	श्री. महिपत अभिमन्यू खसे/ श्री. संतोष विठ्ठल खसे / सीओ१० सीओएलओएनएस ००००५००३१३६/ औरंगाबाद	प्लॉट नं. १०४, मालमता नं. ३९०४, गट नं. ४०, स्वतंत्रकन्या, साहाजिपूर, औरंगाबाद ते बाँबे हायवे, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद, नागपूर, महाराष्ट्र, भारत, पिन-४३११३३.	१०.०७.२०२०	२२.०७.२०२० व रु. ८६४३५१.२५/-
२	श्री. अशोक बापूराव दवणे व श्री. भागवत बन्सी गजभार / पीयू१० पीयूएलओएनएस ००००५००३१३६/ औरंगाबाद	रोहाऊस नं. २७, आनंद रिसिडेन्सी, फेज-२, बजाज गेटच्या मागे, रीसिडीन्सी लॉन्स, जोगेश्वरी, गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत, पिन-४३११३६.	१०.०७.२०२०	२२.०७.२०२० व रु. ६६७७७२.१४/-
३	श्री. किशोर सुभाष जाधव व श्रीमती सुभाष जाधव / सीओ१० सीओएलओएनएस ००००५००३१३६/ औरंगाबाद	मिळकत नं. ५७४, गट नं. ८२, मेन रोड, आसेगाव गोठ्या माळा, आसेगाव औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत, पिन- ४३११३६.	१०.०७.२०२०	२२.०७.२०२० व रु. ८४९९५४.४७/-
४	श्री. बळीराम खंडे सुसर व श्रीमती शोभा बळीराम सुसर / पीयू१० पीयूएलओएनएस ००००५००४७२१/ औरंगाबाद	गट नं. १५, हाऊस नं. ७५, श्री रामनगर, कटलापूर, चव्डी, एमआयडीसी, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत, पिन-४३११३६.	१०.०७.२०२०	२२.०७.२०२० व रु. ९३२२९२.२९/-
५	श्री. कमल पिताराम जयसवाल व श्री. पिताराम सद्दू जयसवाल/ एमओ१० एमपीएलओएनएस ००००५००३५२७/ औरंगाबाद	प्लॉट नं. ४५, गट नं. १९, मीरानगर, पाडेगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत, पिन-४३११०२.	१०.०७.२०२०	२२.०७.२०२० व रु. ६७५७५९.६६/-

वॉलर ऋणकोनीय सरल देण्यात येते की, त्यांनी कलम १३(२) अंतर्गत सूचनेच्या निर्गमनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीच्या आत अदत रकमेचे प्रदान करावे, त्यास असमर्थ ठरल्यास वित्तीय मतेची सुरक्षितता आणि पुनर्बननेच्या तरतुदीच्या अनुसार वर नमूद केलेल्या दिनांकित कलम १३(२) आणि सुखा हित कायदा, २००२ ची अंमलबजावणी अंतर्गत सूचनेच्या निर्गमनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील पावल उचलण्यात येतील.

स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

तारीख : २१.०८.२०२० स्थळ : महाराष्ट्र

**CONNECT BROADBAND**

**क्वाइंट टेलिव्हेंचर्स लिमिटेड**

सीआयएन : १५००००००एमएच१९४६पीएनसी१७७७४

नोंदणीकृत कार्यालय : अल्टीकास कंपाऊंड, अदालत रोड, औरंगाबाद - ४३१००५

कॉर्पोरेट कार्यालय: बी-७१, इंडस्ट्रियल एरिआ, फेज VII, मोहाली - १६००५५, पंजाब, फोन: - ९१-१७२-५०९००००, ईमेल: secretarial@infotelconnect.com

www.connectzone.in

**७३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना**

याद्वारे सूचना देण्यात येते की, परिषदेक क. १४/२०२० दिनांकित ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२० सोबत याचवकडे ०५ मे २०२० दिनांकित परिषदक क्रमांक २०/२०२० व अन्य सर्व लागू कायदे आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारा निर्गमित परिषदक व दी सिव्क्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)द्वारा निर्गमित १२ मे २०२० दिनांकित परिषदक क्रमांक एमई०बीआय/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी२०२०/७९ यांचे अनुपालन करून, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज करण्यासाठी शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२:३० वाजता हिरोही कॉन्फरन्स (बीसी) व अन्य ऑडिओ विड्युओअत सामने (ऑनलाईन) यांच्या माध्यमातून क्वॉइंट टेलिव्हेंचर्स लिमिटेड ("कंपनी")च्या सदस्यांनी ७३वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") घेण्यात येणार आहे. कंपनीकडे/डिपॉझिटरीकडे ज्यांचे ईमेल आउटरीच नोंदविलेले आहेत अशा सर्व सदस्यांना ७३व्या एजीएमची सूचना ई-मतदानाची पद्धत व त्याबाबतच्या सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० च्या इलेक्ट्रॉनिक प्रती २० ऑगस्ट २०२० रोजी उपलब्धता आल्या आहेत.

उन्नत परिषदकानुसार वित्तीय वर्ष २०१९-२० च्या वार्षिक अहवालाच्या प्रत्येकपेठ ७३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर [www.connectzone.in](http://www.connectzone.in) मध्ये र्टिक एक्स्चेंजच्या म्हणजेच वीएफई लिमिटेडच्या वेबसाइटवर [www.bseindia.com](http://www.bseindia.com) मध्ये आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्टिफिकेट लिमिटेडच्या (सीडीएसएल) वेबसाइटवर [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) मध्ये उपलब्ध आहे. सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्कलोर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ४२ सोबत याचवकडे कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम")च्या कलम ११५च्या उपखंडामध्ये कंपनीची सदस्यांनी नोंदविली आणि भाग हस्तांतरण पुरवठे शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२० पासून शुक्रवार १८ सप्टेंबर २०२० पर्यंत (दोन्ही दिवस घरून) बंद राहतील.

व्हीसीसीसह सभागृहाची होण्यासाठी सूचना आणि वास्तविक रूपात भागधारण करणारे किंवा ज्यांनी आपला ईमेल अड्रेस नोंदविलेला नाही असे सदस्य ई-मतदानाद्वारा आपले मत नोंदवू शकतात त्या पद्धतीसह ई-मतदानाची प्रक्रिया ७३व्या एजीएमच्या सूचनेच्या हिस्सा म्हणून देण्यात आली आहे.

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (सुधारितप्रमाणे) चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्कलोर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (सुधारितप्रमाणे) चा विनियम ४४ सोबत याचवकडे अधिनियमाचे कलम १०८, आणि ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० व ०५ मे २०२० दिनांकित एमसीए परिषदके याअन्वये आणखी सूचना देण्यात येते की:-

(ए) एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या बाबतीत कंपनी तिच्या सदस्यांना दूरस्थ ई-मतदानाची सुविधा पुरविली आहे. दूरस्थ ई-मतदानाचा तसेच एजीएमच्या तारखेला ई-मतदान प्रणालीचा वापर करून सदस्यांकडून मत नोंदविण्याची सुविधा सीओएलओएनएद्वारा पुरविली जाईल. एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारा ज्यांनी आपले मत नोंदविले आहे असे सदस्य, व्हीसीसीच्या माध्यमातून एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु ते पुन्हा मतदान करण्यास अधिकाररक्षण राहणार नाहीत. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने आपले मत नोंदविले नसेल व व्हीसीसीच्या माध्यमातून जे एजीएमला हजर असतील असे सदस्य, एजीएममध्ये ई-मतदानाद्वारा मतदान करण्यास पात्र राहतील.

(बी) दूरस्थ ई-मतदान सुविधा मंजूरवार, १५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल व शुक्रवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी सायं. ५:०० वाजता बंद होईल. यात हे दोन्ही दिवस अंतर्भूत आहेत. १७ सप्टेंबर २०२० च्या सायं. ५ वाजतापर्यंत दूरस्थ ई-मतदान करता येणार नाही व सदस्याने एकादा ठरावकार मत नोंदविले की त्यानंतर सदस्याला पुन्हा मतदान करता येणार नाही अथवा मताने बदल करता येणार नाही.

(सी) इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारा मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित करण्याकरिता भागधारक निर्धारित करणाऱ्या एज्युअरलमेंट डेट/कटऑफ डेट म्हणून कंपनीने शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२० ही तारीख निश्चित केली आहे.

(डी) केवळ कट-ऑफ एज्युअरलमेंट डेट रोजीचून सदस्यांच्या नोंदविलेली किंवा डिपॉझिटरींनी तयार केलेल्या लागामी मालकांच्या नोंदविलेली ज्याचे नाव नमूद असले अशीच व्यक्ती, दूरस्थ ई-मतदानाच्या तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करावयाच्या सुविधेच्या लाभ घेण्यास अधिकाररक्षण राहणार. दूरस्थ या सूचनेच्या तारखेनंतर कंपनीची सदस्य बनण्याचा व कट-ऑफ डेट महत्त्वेच शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२० रोजीनुसार भागधारक करत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने [secretarial@infotelconnect.com](mailto:secretarial@infotelconnect.com) वर ईमेल रिक्वेस्ट पाठवून सूत्र आयडी आणि पाठविले मिळवला. यान्वय, +९१ १७२ ५०९००००० वर फोनसुद्धा करू शकतात किंवा बी-७१, इंडस्ट्रियल एरिआ, फेज VII, मोहाली-१६००५५ येथे क्वॉइंट टेलिव्हेंचर्स लिमिटेडमध्ये सी. गौरव कपूर, कंपनी सचिव यांच्याकडे लेखी विनंती पाठवू शकतात.

(ई) त्यांनी आपला ईमेल अड्रेस नोंदविलेला नाही असे सदस्यांना विनंती करण्यात येते की, इलेक्ट्रॉनिक व्यवस्थापन घडवता येण्यासाठी कामकाज बाबतीत तो डिपॉझिटरीकडे आणि वास्तविक रूपात भाग घेण्यासाठी कामकाज बाबतीत तो लेखी स्वरूपात कंपनीने रिक्वेस्ट अँड शेअर ट्रान्झफर एजंट ("आरट्रो") कॅमिओ कॉर्पोरेट सर्टिफिकेट लिमिटेड, सुब्रमण्यम बिल्डिंग, नं. १ फ्लय हाऊस रोड, चेन्नई ६००००२ यांच्याकडे नोंदवावा.

(एफ) ई-मतदानसंबंधित तुम्हाला काही शंका अथवा अडथळी असतील तर [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) वर हेलप डेस्क सेक्शनअंतर्गत उपलब्ध असलेले फ्रिक्वेन्टली आकड क्वेश्चन्स ("एफएक्यूज") व ई-मतदान मॅन्युअल तुम्ही पाहू शकता किंवा हेलपडेस्क [evoting@cdsindia.com](mailto:evoting@cdsindia.com) वर ईमेल लिहू शकता. दूरस्थ ई-मतदानाद्वारा किंवा एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदान करण्याची संधीवित काही समस्या असल्यास भागधारकांनी +९१-१७२-५०९००००० वर फोन करायला अथवा बी-७१, इंडस्ट्रियल एरिआ, फेज VII, मोहाली-१६००५५ येथे क्वॉइंट टेलिव्हेंचर्स लिमिटेडमध्ये कंपनी सचिव श्री. गौरव कपूर यांना लेखी विनंती पाठवावी किंवा [secretarial@infotelconnect.com](mailto:secretarial@infotelconnect.com) मध्ये ई-मेल पाठवावा.

संचालक मंडळाच्या आदेशावरून क्वॉइंट टेलिव्हेंचर्स लिमिटेडकरिता

सही:- गौरव कपूर, कंपनी सचिव

स्थळ: मोहाली दिनांक: २० ऑगस्ट २०२०

# माफी मागणे ढोंगीपणा ठरेल!

## ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे न्यायालयात निवेदन

### लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

**नवी दिल्ली** : मी अनावधानाने दवीट केलेले नाहीत. म्हणूनच त्या दवीटबद्दल मी माफी मागणे ढोंगीपणा आणि तिरस्करणीय ठरेल. माझा दवीट करण्यामागील हेतू अत्यंत प्रामाणिक होता, असे निवेदन ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले.

श्रीपति महात्मा गांधी यांनी त्यांच्या खटल्यात केलेले मी इथे विधान नमूद करत आहे. मी दया मागत नाहीत, कोणताही शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. न्यायालयाला मी गुन्हा केला असे वाटत असले तरी ते माझ्यासाठी सर्वोच्च नागरी कर्तव्य ठरते, असे गांधीजी म्हणाले होते... हेच कर्तव्य बजावण्याचा छोट्या प्रयत्न मी दवीटद्वारे केला असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.

माझ्या दोन दवीटमुळे भारतीय लोकशाहीचे खांब कमकुवत झाल्याच्या न्यायालयाच्या मतावर विरक्ततेचे वेणू मला कठीण आहे. मी फक्त पुन्हा इतकेच म्हणू शकेन की, दवीट प्रामाणिकपणे केली होती व लोकशाहीच्या चौकटीत मान्य असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारे ही दवीट होती. सक्षम न्यायव्यवस्थेसाठी अशी सार्वजनिक छाननी गरजेची असते. घटनात्मक कर्तव्याच्या पालनासाठी खुलेपणाने झालेली कोणताही टीका लोकशाहीसाठी आवश्यक असते. वैयक्तिक वा व्यावसायिक प्राधान्यांपेक्षा घटनात्मक कर्तव्य अधिक महत्त्वाचे ठरते. आगामी काळात लोकशाही टिकण्यासाठी ते कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्यामुळे उघडपणे न बोलणे माझ्यासारख्या न्यायव्यवस्थेशी निगडीत व्यक्तीने या कर्तव्यात कुचार्थ केल्याजोगे होईल, असे भूषण यांनी नमूद केले आहे.

माझी टीका